

Date: 06/09/2022

To, **BSE Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort,

Mumbai – 400001.

Scrip Code: 541967

**Subject:** Public Notice to the Shareholders of the Company under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

This is to inform you that the 14th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Friday, September 30, 2022, at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio-Visual Means.

The Notice of AGM and the Annual Report and Annual Financial Statements 2021-22 shall be sent to all the shareholders whose email IDs are registered with the Company/ Depository Participants and shall also be available on the Company's website at <a href="https://www.skygold.in">www.skygold.in</a> in due course. We enclose herewith copies of newspaper advertisement published today in this regard, in the newspapers viz. Free Press Journal (English Daily) and Navashakti (Marathi Daily), pursuant to the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs.

This is for your information and you are requested to bring this to the notice of your constituents.

Yours Faithfully,

For Sky Gold Limited

Darshan Chauhan Wholetime Director

DIN: 02138075

Address Flat No.2301/2302,23rd Floor, A Wing Sarvoday Heights, Jain Mandir Road, Sarvoday Nagar Mulund West Maharashtra India 400080

Registered Office / Factory: Gala No. 101/102/103, Raja Industrial Estate, Jain Mandir Road, Sarvoday Nagar, Mulund (W), Mumbai - 400 080. Tel .: +91 22 6691 9399 • Order Dep.: +91 9320 9292 99

Corporate Office: 267-271, Kanak Chambers, Office No.12A,13,14, 1St Floor, Opp. Adarsh Hotel, Kalbadevi Road, Mumbai - 400 002.

I.com: 2100. Tel.: +91 22 2241 6363 / 2241 3636 • Accounts: +91 91374 33902

Email: info@skygold.in / skygoldItdmumbai@gmail.com • Website: www.skygold.in CIN NO.: - L36911MH2008PLC181989 Form No. 4

ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE COURT, GIRGAON IN THE COURT OF Shri. A. S. Tekale Metropolitan Magistrate-14th PROCLAMATION REQUIRING THE APPEARANCE

OF A PERSON ACCUSED (See Section 82) **SUMMONS CASES SS/1402472/2015** Radhika Jugal Saraf Vs A and A Shelters Pvt. Ltd.

Next Date: 07.10.2022

Published through

Officer Incharge of Police Station / Police Station Officer Commissioner of Police, Gr. Bombay, Mumbai

WHEREAS complaint has been made before me that Mr. Abhishek Ramesh Vyas, Age-0 years, R/o. - B-202, D-201 Remi Bizcourt, Plot No. 9, shah Industrial Estate, Off Veera Desai Road, Andheri West, Mumbai - 400 053 has committed (or is suspected to have committed) the offence of punishable under section 138 of the NEGOTIABLE INSTRUMENTS ACT, and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said Mr. Abhishek Ramesh Vyas cannot be found, and whereas it has been shown to my satisfaction that the said **Mr. Abhishek Ramesh Vyas** has absconded (or is concealing himself to avoid the service of the said warrant);

Proclamation is hereby made that the said Mr. Abhishek Ramesl Vyas, Age-0 is required to appear at ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE COURT, GIRGAON before Metropolitan Magistrate 14th to answer the said complaint on the day of 07.10.2022.

Dated, this day of 19.04.2022 Sd/- Metropolitan Magistrate - 14th

### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that (1) Mr. Vasudev Ramdas Shroff, (2) Mr. Rajkumar Vasudev Shroff and (3) Mr. Vikram Vasudev Shroff are intending to transfer, assign and convey and our clients are intending to acquire the rights in the said property alongwith the structure standing thereon and as more particularly described in the Schedule hereunder written, free from all encumbrances.

Any person / persons / body corporate / financial institution / Government having any claim against the said Property or any part thereof by way of sale, lease, leave and license, charge, lien, lis pendens, inheritance, mortgage, gift, exchange, trust bequest, maintenance, tenancy, easement, possession, occupation or otherwise any interest howsoever are hereby requested to make the same known in writing along with the notarized copy of the supporting documentary evidence in respect thereof to the undersigned at our address at Office No.1, Mehta Building, 1st Floor, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 023, within a period of 14 days from the date of publication of this notice, failing which the claims, if any, shall be considered to have en waived and / or abandoned

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:** 

ALL THAT piece or parcel of Non-Agricultural Land or ground situate at Revenue Village Belatgaon in Taluka and District Nasik and in the Registration Sub-District of Nasik bearing Survey No. 40A/2 and 40B Hissa No. 2, Plot Nos. 3, 4 and 5 containing by admeasurement 5038 square yards equivalent to 4212.27 square meters of nereabouts together with buildings and structures standing thereon and known as "Janki Kutir" situate at 168, Lam Road, Deolali and bounded as follows, that is to say:-On or towards NORTH : by Plot of Land bearing Survey Nos. 40A/2 and 40-B

Hissa No. 2, Plot No. 1; On or towards the SOUTH: by a Public Road known as Belatgaon;

On or towards the EAST : by the land belonging to Virayatan Co-operative Society Limited: and On or towards the WEST: by a public road known as Lam Road

Dated this 6th day of September, 2022.

M/s. Shah & Furia Associates Sd/

Advocates & Solicitors

### IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY. TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO. 2129 OF 2022

CITATION
Petition for Probate of Last Will and Testament of Hira Govind Kadam alias Hirabai Govind Kadam alias Kadam Hiratai alias Hirabai, Hindu, Indiar Inhabitant of Mumbai, Spinster, Occupation: Retired, who was residing a he time of her death at Room No. 201/66, Wakdi Chawl, G. D. Ambeka Marg, Parel Village, Parel, Mumbai – 400 012.

Vaibhav Raghoba Injal, Age –24 Years, Occupation: Student, Hindu, Indian Inhabitant of Mumbai, residing at Room No. 201/66, Wakdi Chawl, G. D. Ambekar Marg, Parel Village, Parel, Mumbai – 400 012, being the Sole Executor & Trustee appointed under the Last Will and Testament of the

ALL CONCERNED,

If you claim to have any interest in the estate of the abovename leceased, you are hereby cited to come and see the proceedings befor

In case, you intend to oppose the grant of probate, you should file in the office of the Prothonotary and Senior Master a caveat within 14 days from he service of this citation upon you. You are hereby informed that the free legal services from the State of

egal Services Authorities, High Court Legal Services Committees District Legal Services Authorities and Taluka Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case, you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authorities/Committees.

WITNESS SHRI DIPANKAR DATTA CHIEF JUSTICE, at Bombay

aforesaid this 17th day of August, 2022 Seema Hunnurkar & Associates Advocate for the Petitioner Office No. 16-D/E, 3rd floor Darya Bldg., Store, Opp. Hutatma Chowk, D. N. Road, Fort, Mumbai - 400 001

For Prothonotary and Senior Maste Office No. 16-D/E, 3rd 11001 Dat ya Diag., 375 (above Aarti Book Store), Near Zara SEAL This 17th day of August, 2022

# SPEEDAGE COMMERCIALS LIMITED CIN-L51900MH1984PLC034503

Regd. Office: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053 Phone: Phone: (91-22) 2621 6000 • Fax: (91-22) 2621 6077

E-mail: speedagecommercial@gmail.com • Website: www.speedagecommercials.in

# NOTICE OF THE 37<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ("AGM") of the Members of Speedage Commercials imited ('The Company') is scheduled to be held on **Thursday, 29<sup>th</sup> September, 2022** at **1:00 pm** at 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai 400058, Maharashtra, India, to transact the businesses as set out in the AGM Notice.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the said Notice alongwith Proxy Form, Attendance Slip, the Audited Financial Statements and Report of the Board of Directors and the Auditors for the financial year ended 31st March, 2022, have been sent to the Members at their registered address by post/ courier and electronically to those members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Link Intime India Private Limited ('LIIPL'), Registrar and Share Transfer Agent of the Company. The Company has completed the dispatch of said documents through physical/electronic mode on 5th September, 2022. The Annual Report including the Notice of AGM has been uploaded on the Company's Website i.e. www.speedagecommercials.in and on the website of LIIPL i.e. https://instavote.linkintime.co.in/. The Annual Report including the Notice of AGM is also available on the website of 'BSE Limited'.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29, 2022(both days inclusive) for determining the names of members/shareholders eligible for attending AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its shareholders the facility of voting through electronic means ("remote e-voting") provided by LIPL, to enable them to cast their vote(s) on the resolutions as set out in the aforesaid Notice of 37th AGM.

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company has fixed **Thursday, September 22, 2022,** as the "**cut-off date**" to determine the eligibility of members to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper(s).

The detailed instructions for remote e-voting are stated in the Notice of AGM and are also available on the websit of LIIPL on their e-voting platform under the link https://instavote.linkintime.co.in.

Members are requested to note the following:

- (a) The remote e-voting period will commence on Monday, 26th September, 2022 at 9.30 a.m. and will end on Wednesday, 28th September, 2022 at 5.00 p.m. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast by the member on a resolution, the same cannot be changed subsequently.
- (b) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on Thursday, 22nd September, 2022 ('cut-off date'), A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the aforesaid date shall be eligible to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper.
- Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 22nd September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if any person is already registered with LIIPL for e-voting, then the existing user ID and password can be used by such person for casting his/her vote(s).
- (d) Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting, may also attend the Meeting, but shall not be entitled to vote again at the AGM. The facility for voting through ballot paper(s) shall be made available at the venue of AGM.
- (e) The Board of Directors has appointed Mr. Himanshu Kamdar, Partner of M/s Rathi & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No. FCS-5171, C.P. No. 3030) to scrutinize the entire voting process of the Company (viz. e-voting(s) and ballot paper(s) voting) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not later than 48 hours of conclusion of the AGM.
- (f) For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Atul Chavan Associate- Technology Group, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West Mumbai 400 083, at the designated email id enotices@linkintime.co.in or at telephone no. +91 22 49186000 or the Company at speedagecommercial@gmail.com

CIN: L74110MH1987PLC142326

Notice of 34th Annual General Meeting to be held through Video Conferencing/Other Audio Visual Means

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM / Meeting") of the Members of IMEC Services Limited (the

Company) will be held on Thursday, September 29, 2022 at 01:00 P.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities

and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with Circular No. 02/2022 dated May 5, 2022, Circular No. 19/2021 dated December 8, 2021, Circular No. 21/2021 dated December 14,

2021, Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020, and Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and other applicable circulars, if any, (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBVHO/DDHS/P/CIR/2022/0063 dated May 13, 2022,

SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12

In compliance with the above mentioned MCA Circulars and SEBI Circulars, electronic copies of the Notice of the AGM along with the

Annual Report for the financial year 2021-22 containing the Audited Standalone and Consolidated Financial Statements, Auditors

Reports, Board's Report and other required documents as to be annexed with the Annual Report (hereinafter referred to as Annual

Report 2021-22), is sent only through e-mail to the Members of the Company whose email address are registered/available with the

Company/ Depository Participant(s). Members can join and participate in the 34th AGM through VC/OAVM only. The Notice of the AGM

and the Annual Report 2021-22 will also be available on the Company's website at <a href="www.imecservices.in">www.imecservices.in</a> and can also be accessed on the website of the stock exchange i.e. BSE Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>. As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical

The Members of the Company can attend and participate in the AGM through the VC/OAVM only, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of

Members can vote either through remote e-voting or e-voting at the AGM held through VC/OAVM. Instructions for remote e-voting and

e-voting at the AGM by the Members holding shares in dematerialized mode, physical mode or who have not registered their e-mail

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014

and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide remote e-voting facility to its Members enabling them

The remote e-voting period will begin on Monday, September 26, 2022 at 10.00 a.m. and end on Wednesday, September 28, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 22, 2022, shall only be entitled to avail the facility of

remote e-voting as well as voting at the AGM. Once the vote on resolution(s) is cast by Member, the Member shall not be allowed to Any person, who has acquired equity shares after sending of AGM Notice and Annual Report but before the cut-off date, may obtain the

USER ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. If a member is already registered with CDSL for e-

The procedure for e-voting at the AGM will be same as the procedure for remote e-voting. The members who have cast their vote by

Members holding shares in physical mode and who have not registered/updated their e-mail addresses with the Company may send a

voting then they can use their existing USER ID and Password for casting their vote through remote e-voting

remote e-voting may attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP.

copies of the Notice of AGM and the Annual Report 2021-22 will be sent to any Member.

reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

MANNER OF REGISTERING/UPDATING E-MAIL ADRESSES

INSTRUCTIONS FOR REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

to cast their vote by electronic means on the resolutions set out in the AGM Notice.

addresses is provided in the Notice of the AGM

2020 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars') to transact the busin through OAVM that are set forth in the Notice of the AGM without the physical presence of the members at a common venue

For Speedage Commercials Limits

Meenakshi J. Bhansali Director (DIN: 06936671)

#### **SHERATON PROPERTIES & FINANCE LIMITED** CIN - L45202MH1985PLC036920

REGD OFFICE: Bhansali House, A-5, Off Veera Desai Road, Andheri (West), Mumbai-400053 Phone: (91-22) 2673 1779 • Fax: (91-22) 2673 1796

 $\textbf{E-mail:} \ \underline{sheraton properties@gmail.com} \ \bullet \ \ \textbf{Website:} \ \underline{www.sheraton properties.in}$ 

### NOTICE OF THE 37TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING **INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 37th Annual General Meeting ('AGM') of the Members of Sheraton Properties & Finance Limited (The Company') is scheduled to be held on **Thursday, 29<sup>th</sup> September, 2022** at **3.00 pm** at 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights C. D. Barfiwala Road, Andheri (West), Mumbai 400058, to transact the businesses as set out in the AGM Notice

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the said Notice alongwith Proxy Form, Attendance Slip, the Audited Financial Statements and Report of the Board of Directors and the Auditors for the financial year ended 31 $^{\circ}$ March, 2022, have been sent to the Members at their registered address by post/ courier and electronically to those members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Link Intime India Private Limited ('LIIPL'), Registrar and Share Transfer Agent of the Company. The Company has completed the dispatch of said documents through physical/electronic mode on 5th September, 2022. The Annual Report including the Notice of AGM has been uploaded on the Company's Website i.e. www.sheratonproperties.in and on the website of LIIPL i.e. https://instayote.linkintime.co.in/. The Annual Report including the Notice of AGM is also available or

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 23, 2022 to Thursday, September 29, 2022 (both days inclusive) for determining the names of members/shareholders eligible for attending AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its shareholders the facility of voting through electronic means ("remote e-voting") provided by LIIPL, to enable them to cast their vote(s) on the resolutions as set out in the aforesaid Notice of 37th AGM.

n accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company has fixed Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022, as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper(s).

The detailed instructions for remote e-voting are stated in the Notice of ÀGM and are also available on the website of LIPL on their e-voting platform under the link https://instavote.linkintime.co.in. Members are requested to note the following:

- (a) The remote e-voting period will commence on Monday, 26th September, 2022 at 9.30 a.m. and will end on Wednesday, 28th September, 2022 at 5.00 p.m. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast by the member on a resolution, the same cannot be changed subsequently.
- (b) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on Thursday, 22nd September, 2022 ('cut-off date'). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the aforesaid date shall be eligible to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper. c) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of Notice of the AGM and
- holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 22<sup>nd</sup> September, 2022, may obtain the login ID and password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if any person is already registered with LIIPL for evoting, then the existing user ID and password can be used by such person for casting his/her vote(s).

  (d) Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting, may also attend the Meeting, but
- shall not be entitled to vote again at the AGM. The facility for voting through ballot paper(s) shall be made available at the venue of AGM. (e) The Board of Directors has appointed Mr. Himanshu Kamdar, Partner of M/s Rathi & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No. FCS-5171, C.P. No. 3030) to scrutinize the entire voting process of the Company (viz. e-voting(s) and ballot paper(s) voting) in a fair and transparent manner and
- later than 48 hours of conclusion of the AGM. (f) For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Atul Chavan, Associate-Technology Group, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West, Mumbai 400 083, at the designated email id enotices@linkintime.co.in or at telephone no. 022 - 49186000 or the Company at sheraton properties @ gmail.com

submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not

For Sheraton Properties & Finance Limited

Meenakshi J. Bhansali Director (DIN: 06936671)

Place: Mumbai Date: 5th September, 2022

#### IMEC SERVICES LIMITED Regd. Off.: 611. Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai - 400 021 E-mail: investor@imecservices.in Website: www.imecservices.in Phone No.: 022-22851303 Fax: 022-22823177

# 🕽 बैंक ऑफ़ बड़ीदा

Place: Mumbai

Date: 5th September, 2022

Bank of Baroda, Regional Office, Mumbai Metro East Region, 1st Floor, Devdarshan Building, Station Road, Bhandup (W), Mumbai - 400 078.

# Bank of Baroda Phone: 022-68412509 Email: recovery.mmer@bankofbaroda.co.in Sale Notice For Sale Of Movable Properties | Appendix II-A With Rule 6(2)

E-Auction Sale Notice for Sale of Movable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and E Security Interest Act, 2002 read with provision to rule 8(6) and 6(2) of the security interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described movable property hypothecated/ charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorized Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" basis for recovery of dues in below nentioned account/s on 07.10.2022. The details of Borrower/s / Guarantor/s/ Secured Asset/s / Dues / Reserve Price/ E-Auction date and me, EMD and Bid Increase Amount are mentioned below-

Sr. Name & Address of Description of the Total Dues Date & (1) Reserve Price Status of Property

	Lot No.	Borrower/s /Guarantor/s	movable property with known encumbrances, if any		Time of E-auction	(2) EMD Amount of the Property (3) Bid Increase Amount	possession	Inspection date and Time
	1.	Borrower: Mr. Ajit Vasant Lavale Add: Room No.5/6, Sheshashray Chawl, Shivaji Nagar, Bhandup (West), Mumbai - 400078	LMV, TATA MOTORS ACE MEGABS IV having Reg. No - MH04HN0755 hypothecated to Bank of Baroda, Mahatma Phule Road, Mulund East Branch (DBMULE)	Rs.2.84 Lacs as on 31.08.2022 Plus unapplied Interest and other charges thereon.	07.10.2022 2.00 pm To 6.00 pm	(1) Rs.55,000.00 (2) Rs.5,500.00 (3) Rs.5,000.00	Physical	29.09.2022 2.00 Pm To 6.00 pm Contact Person Chhaya Devne 9869101411
	2.	Borrower: Mr. Hrishikesh Arun Joshi Add: 58/102, Survoday Chsl, Kansai Section, Ambernath East 421501	LMV, RENAULT KWID having Reg. No. MH05DH3361 hypothecated to Bank of Baroda, Ambernath East Branch (AMBEAS)	Rs.2.26 Lacs as on 31.08.2022 Plus unapplied Interest and other charges thereon.	07.10.2022 2.00 pm To 6.00 pm	(1) Rs.2,25,000.00 (2) Rs.22,500.00 (3) Rs.5,000.00	Physical	29.09.2022 2.00 Pm To 6.00 pm Contact Person Kishor Parad 8652081311
	3.	Borrower: M/S. Vishnu Vimal Travels, Proprietor Mr. Sunii Maruti Toel Add: Room No.9, New Siddhivinayak Chawl, Balaji Nagar, Vithwa, Kalwa, Thane - 400605	LMV, TATA INDIGO ECS LX BS IV having Reg. No.MH04HN1209 hypothecated to Bank of Baroda, Mahatma Phule Road, Mulund East Branch (DBMULE)	Rs.2.76 Lacs as on 31.08.2022 Plus unapplied Interest and other charges thereon.	07.10.2022 2.00 pm To 6.00 pm	(1) Rs.1,10,000.00 (2) Rs.11,000.00 (3) Rs.5,000.00	Physical	29.09.2022 2.00 Pm To 6.00 pm Contact Person Chhaya Devne 9869101411
	4.	Borrower: M/S. Mangal Murti Tours And Travels	LMV, RENAULT LODGY DCI RXE JSRBW4 having Reg No. MH43BG3160 hypothecated to Bank of Baroda,	Rs.4.20 Lacs as on 31.08.2022 Plus unapplied Interest and other charges	07.10.2022 2.00 pm To 6.00 pm	(1) Rs.1,00,000.00 (2) Rs.10,000.00 (3) Rs.5,000.00	Physical	29.09.2022 2.00 Pm To 6.00 pm Contact Person Vishal Ahire 9152940595

Bank of Baroda, other charges Mulund East (1) Rs.1,00,000.00 (2) Rs.10,000.00 (3) Rs.5,000.00 LMV, HYUNDAI XCENT CRDI+ABS Rs.2.63 M/S. Tanishka Tours Lacs as on 2.00 pm having Reg. No. MH04HY1183 And Travels 31.08.2022 Plus unapplied

hypothecated to Bank of Baroda,

Mulund East Branch (MULEAS)

MV, MARUTI

SWIFT DZIRE

OUR, having Rec

No. MH05BJ3070

hypothecated to Bank of Baroda,

Branch (TITWAL)

Manda Titwala

request to the Registrar and Share Transfer Agent of the Company Big share Services Private Limited ("Big share Services") at investor@bigshareonline.com mentioning the name and address of the Member along with scanned copy of the share certificate (front and back), self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g. Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the  $34^{\rm th}$  AGM and in particular the instructions for attending the AGM through VC/OAVM, remote e-voting and e-voting at the AGM. In case of any queries or issues regarding attending of AGM and/or e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at <a href="https://www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-

23058738 and 022-23058542/43. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL, ) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe

Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. For IMEC Services Limite

Nidhi Arjariya Company Secretary M. No. A54208



and https://bob.auctiontiger.net/EPROC/. Prospective bidders may contact the authorized officer on Tel No.022-68412509.

6.00 pm

07.10.2022 2.00 pm

6.00 pm

(1) Rs.2,05,000.00 (2) Rs.20,500.00

(3) Rs.5.000.00

Interest and

other charge

31.08.2022

unapplied

Interest and

other charges

thereon. For detailed terms and conditions of sale, please refer/visit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm

Authorized Officer

29.09.2022 2.00 Pm

6.00 pm Contact Person Vishal Ahire 9152940595

2.00 Pm

6.00 pm Contact Persor

Rushikesh

Mahaian

Physica

Physica

**⊙SB** State Bank of India

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - I Address of the Branch: The Arcade, 2nd Floor, World Trade Centre. Cuffe Parade, Colaba, Mumbai-400 005,

E-mail ID of Branch: - sbi.04107@sbi.co.in

Authorized Officer's Details :-Name: Ravi Shankar Prasad e-mail: team3.04107@sbi.co.in Mobile No. :- 9403960271 Landline No. (Office):- 022 - 22177667

**E-AUCTION SALE NOTICE** SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002. As well as Notice under Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules.

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possess of the following property/ies u/s 13 (4) of the SARFAESI Act.

Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/les in the below mentioned cases for realisation of Consortium Bank's due will be held on "AS IS WHERE IS BASIS and AS IS WHAT IS BASIS". Bids for LOT 2 wil be accepted only if no bids are received for LOT 1.

Shree Vaishnay Alloys Pyt Ltd Name of (Registered Address)- Unit no. 503, 5th floor, Nav Vyapar Bhavan, Premises Co -op Soc. Ltd., Plot no. 49, P.D Mello road, Masjid (E), Mumbai - 400009 **Personal Guarantors** 

1) Sher Singh Agarwal: - Vaishnav Sadan Bunglow No. 2, Vikas Classi CHS. Dr. C.G Road B/H Basant Cinema Chembur (E) Mumbai – 400074 2)Shri Vipin Agarwal:- Vaishnav Sadan Bunglow No. 2, Vikas Classic CHS, Dr. C.G Road B/H Basant Cinema Chembur (E) Mumbai – 400074 3)Rajrani Shersingh Agarwal:-1409, C Wing, Kailash Business Park, Veer Savarkar Marg, Park Site, Vikhroli (W), Mumbai-79

Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold State Bank of India's Dues Rs. 11,35,35,283.36 as on 20.06.2017 + Interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries) due to the secured creditor from M/s. Shree Vaishnav Alloys Pvt Ltd M/s. Shree Vaishnav Alloys Pvt Ltd Title Deed Holde Lot 1: Land and Building and Plant and Machinery along with shed and fixtures at Gut No. 8 and 78, Village Kharewali, Taluka Wada, District of Property Palghar adm 46.320 sg mtrs.

Lot 2: Plant and Machinery along with shed and fixtures at Gut No. 8 and 78, Village Kharewali, Taluka Wada, District Palghar. Lot 1: Rs.4,19,00,000.00 Lot 2: Rs 1,36,00,000.00 Earnest Money Deposit (EMD) Lot 1 : Rs. 41.90.000.00 Lot 2 : Rs 13.60.000.00 Bid increase amount Rs. 5.00 Lac Amount in multiple of Date & Times of Inspection Inspection on 21.09.2022 from 11.00 a.m. to 01.00 p.m E-auction on 26.09.2022 from 12.00 noon to 02.00 p.m. Date & Time of E-auction For Submission of Request Letter of Participation / KYC Documents / https://www.mstcecommerce.com/au Proof of EMD Etc E-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the M/s. MSTC Ltd at the

web portal (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp). Contact Persons - Mr. Shri Argha Sengunta - CM. Moh No. 09231690249 e-mail id <u>argha@mstcindia.co.in.,</u> Mr. Sarabani Barai - Manager, Mob. No. 09051077886, e-mail d: sbarai@mstcindia.co.in, Mr. Rakesh ranjan - AM, Mb No. 09911700233, e-mail id rranjan@mstcindia.co.in.

E-Auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, Genera Terms & Conditions of online auction sale are available in websites:-(https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp). To the best o knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent nquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims rights / dues / affecting the property, prior to submitting their bid. The e-Auctior advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitmen or any representation of the bank. The property is being sold with all the existing and uture encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer, / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights dues. The Authorised Officer reserves their right to accept or reject any bid at any point of time without assigning any reasons thereof. The sale shall be subject to rules ,

conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets

and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions of the e-

auction are published in the following websites. 1. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

2. https://www.sbi.co.in

Date: 05.09.2022

Authorized Officer, Place : Mumbai State Bank of India

> **SKY GOLD LIMITED** CIN: L36911MH2008PLC181989

Regd. Office: Gala No 101,102,103, 1st Floor, Raja Indl Estate Sarvoday nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai Maharashtra 400080 E-mail: skygoldltdmumbai@gmail.com Website: www.skygold.in

NOTICE TO THE MEMBERS OF THE COMPANY WITH RESPECT TO THE 14<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the fourteen (14th) Annual General Meeting "AGM") of the members of Sky Gold Limited will be held on Friday, September 30, 2022, at 1:00 AM through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact he businesses, as set forth in the Notice of the Meeting. The venue of the Meeting shall be deemed to be the Registered Office of the Company i.e., Cala no 101,102,103, 1st Floor, Raj indl Estate, Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai 400080. n accordance with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, read together with

ne General Circular No. 20/2020 dated 5 May 2020, 17/2020 dated April 13, 2020, dated Apri 8, 2020, and subsequent circular issued in this regard latest being 2/2022 dated May 05, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 on May 13, 2022, and other applicable circulars issued n this regard by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as Circulars"), the notice of the AGM, Annual Report and Annual Financial Statements for the "inancial Year 2021-22 will be sent by electronic mode to all the members whose email IDs are egistered with Link Intime India Pvt. Ltd, Registrar and Share Transfer Agent or relevant Depository Participant(s) as of September 2, 2022. A copy of the Notice of AGM and Annual Report is also available on the Website of the Company at https://www.skygold.in/ and on the ebsite of the Stock Exchanges on which the shares of the Compa

n compliance with Section 108 of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by Th institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be a company of the control of the c assed at AGM. The Company has engaged NSDL for providing the facility for voting through emote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM, and e-Voting during the AGM following is the related information:

a) Day, Date, and time of commencement of Tuesday, September 27, 2022, at 09:00 A.M. D) Day, Date, and time of the end of remote Thursday, September 29, 2022, at 05:00 P.M. c) Cut-off Date Friday, September 23, 2022 d) Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Company

the dispatch of AGM Notice holds shares as on the Cut-off Date i.e., See 23, 2022, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice. e) The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cas their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights through th

 $e\text{-}Voting\ system\ provided\ during\ the\ AGM.$ 

 The Members are requested to note that:
 i) A person whose name is recorded in the register of members or in the register o beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e., September 23, 2022, only shall be entitled to avail of the facility of remote e-voting as well as

voting in the general meeting.

ii) Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 5.00 P.M. of Thursday, September 29, 2022; and

iii) The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode, and who have not registered their email addresses has been provided in the prov the Notice convening the AGM. fembers holding shares in physical mode who have not registered their email addre

Nethotes inoting states in physical mode with lave to be registered unless that aduresses with the Company/Link lime India Private Limited/Depositories, they may do so by sending a duly signed request letter to Link Intime India Private Limited by providing Folio No. and Name of the Shareholder at C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai -400083, Tel: 022-49186000, email: mt.helpdesk@linkinlime.co.in. Members holding shares in dematerialized mode are requested to contact the Depository Participant ("DP") and register the email address in the Demat account as per the process followed and advised by the DP.

The Board of Directors has appointed Mr. Shivang Goyal from M/s Shivang G Goyal & Associates, Practicing Company Secretaries (Membership No. 11801 & COP: 24679), as a Secretarizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain of from Friday, 23, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive). Manner of joining the AGM:

A facility to attend the AGM through VC/ OAVM is available through the NSDL e-Voting system at-www.evoting.nsdl.com.

Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the proces mentioned below for registering their email addresses to receive the Notice of the AGM and Annual Report electronically along with Login ID and password for remote e-Voting:

. https://web.linkintime.co.in/EmailReg/Email Register.html

 $Select the \, name \, of the \, Company-Sky \, Gold \, Limited$ 

. Enter Folio No/DP/Client Id

Enter certificate N . Enter Shareholder Name

Place: Mumbai

Enter PAN Number

. Select Update/Add a new email address and Update/Add a new Mobile Number and pr 3. The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice.

For permanent registration of e-mail address, Members holding shares in Demat form are requested to update the same with their Depository Participants ("DPs") and Members holding shares in physical form are requested to update the same with Registrar & Transfer Agent. For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/during the

AGM, Members may send a request at evoting@nsdl.co.in or use Toll free no.: 1800-1020-990 and 1800-224-430 or contact Jayesh Sanghvi, Authorized Representative, Gala no 101,102,103, 1st Floor, Raja Indle Estate Sarvoday Nagar, Jain Mandir Road, Mulund (West) Mumbai City MH 400080 IN at info@skygold.in or 8369931780. For Sky Gold Limited

Mangesh Ramesh Chauhan Managing Director DIN: 02138048

Date: September 05, 2022

Date: 06.09.2022 Place: Mumbai

Borrower: M/s

Aaryan Tours And

Proprietor - Mr. Vijay

For detailed terms and conditions, scan here -

Bank of Baroda

नोंदणीकृत कार्यालय : कॉंटिनेंटल बिल्डिंग, १३५, डॉ एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०१८. गुंतवणूकदार ई-मेल तपशील : <u>investor\_relations@zeelearn.com</u> सीआयएन : L80301MH2010PLC198405 संकेतस्थळ: <u>www.zeeleam.com</u>

#### सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की झी लर्न लिमिटेड (कंपनी) यांची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडीओ कॉन्फरिसिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृक्ष्याच्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांच्या अनुरूप

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांनी त्यांचे परिपत्रक क्रमांक १४/ २०२०, १७/ २०२०, २०/ २०२०, आणि ०२, २०२१ दिनांकीत ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१ आणि ५ मे २०२० अनुक्रमे यांच्या अनुसार तसेच सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचे परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ तसेच १३ मे २०२२ यांच्या अनुसार (यापुढे ज्यांचा एकत्रित उक्लेख परिपत्रके असा करण्यात येणार आहे) वार्षिक सर्वसाघारण सभा व्हीसी / ओएव्हीवम यांच्या माध्यमातून तसेच सामायिक ठिकाणी सभाभदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती दिली आहे. त्याच्या अनुसार तसेच कंपनी कावदा २०१३ च्या लागू असलेल्या तरतुर्दींच्या अनुसार आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार आणि लाग् असलेल्या परिपत्रकाच्या अनुसार.

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१ - २२ करिताचा वित्तीय अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिनांक ५ सप्टेंबर २०२२ रोजी अशा समभागधारकांना निर्गमित करण्यात आला आहे ज्यांचे ई-मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत करण्यात आलेले आहेत.

दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचाहक बजावण्यासाठी तसेच १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी . ओएक्टीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाघारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांची सेवा घेतली आहे.

प्रमभागधारकांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर दूरस्थ ई- मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या रास्थान इं-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात रे आहे. ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत, तसेच डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच ज्या समभागधारकांनी आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत केलेला नाही अशा समासदांसाठी दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी / ओएव्हीए यांच्या माध्यमातून उपस्थित राहण्याच्या संदर्भातील सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आल्या आहेत

दरस्थ इ मतदान कालावधीला शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येणा ू. आहे आणि ही प्रक्रिया सोमवार दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येईल. सोमव दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी संघ्याकाळी ५. ०० नंतर इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही. १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदानाची सुविधा देखील उप-लब्ध करून दिली जाणार आहे. आणि ज्या सभासदानी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीच अवलंब करून मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने मतदान करू शकतात. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदान पद्धतीचा अवलंब करून मतदानाचा हक बजावलेला आहे असे सभासद १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मा त्यांना सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीने पुन्हा मतदान करता येणार नाही.

दूरस्थ ई–मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीन मतदान करण्यासाठी सभासदाची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारिख मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर २०२२ निर्धारित करण्यात आली आहे. कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार, दिनांक २० सप्टेंबर २०२२ ज्या व्यक्तींची नार डिपॉझिटरीज यांनी तथार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत तसेच लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत असे सभासद दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान काण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दूरम्यान ई- मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी पात्र असतील. अशी व्यक्ती जी, वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली आहे आणि कट ऑफ तारीख म्हणजेच मंगळवार दिनांक २० सप्टेंबर २०२२ रोजी तिच्याकडे कंपनीचे समभाग असतील तर असे सभासद <u>evoting@nsdl.co.in</u> य मच्यावर विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

समभागधारक ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्यांनी आपले ई-मेल तपशील तममागराक ज्याच्याकड कपनाच तमामा प्रत्यक्ष स्वरूपता उपलब्ध कारित आणा ज्याना आपले इन्मल तपशाल कंपनीकडे नोंदर्णीकृत केलेले नाहीत अशा सभासदांना आवाहन कराया वर्षे की त्यांनी आपले इ सेल तपशील स्वाक्षरी केलेले विनंतीपत्र कंपनीचे रक्षिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकड फोलिओ क्रमांक, समभागधारक यांचे नाव आदी तपशील नमूद करून पाठवावे आणि ओपला ई-मेल तपशील अद्यावत करून घ्यावा. समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध असतील तर अशा समभागधारकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे आपले इ मेल तपशील नोंदणीकृत / अद्ययावत<sup>े</sup> करून घ्यावेत १२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.zeeleam.com</u>) येथे तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>www</u> evoting.nsdl.com) येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासदांनी <u>www.nsdl.com</u> व संकेत स्थळावर डाउनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स तसेच सभासदांकरिता उपलब् असलेल्या इ मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घ्यावा. किंवा टोलफ्री क्रमांक : १८०० - २२२- ९९० येथे संपर्व साधावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनती पाठवावी.

याद्वारे अभेही सूचित करण्यात येते की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजः रिकायर्भेट्स) नियम २०१५ चा नियम ४२ यांना अनुसरून कंपनीच्या समासद नोंद पुस्तिका आणि सममा हस्तारण पुस्तिका बुधवार दिनांक २१ सप्टेंबर २०२२ ते मंगळवार दिनांक २७ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवस धरून पा कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील.

१२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२१- २२ करिताचा वार्षिक अहवाल आणि अन्य आवश्यक तो तपशील कंपनीचे संकेतस्थळ (<u>www.zeeleam.com</u>) आणि जिथे कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत अशा स्टॉक एक्स्चेंजची संकेतस्थळ बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>www.bseindia.com</u>) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ (<u>www.nseindia.com</u>) येथे उपलब्ध करू देण्यात आली आहेत

झी लर्न लिमिटेड यांच्या करित

सही/ -अनिल गुप्ता कंपनी सेक्रेटरी

#### The Mark मलबार हिल क्लब लिमिटेड bar Hill Club

(आयएसओ ९००१२०१५: प्रमाणित कंपनी) नोंदणीकृत कार्यालयः आयएल पलाझो, बी. जी. खेर मार्ग, मलबार हिल मृंबई ४००००६, भारत

**सीआयए**नः यु३४२००एमएच१९४७जीएपी००५९४१ संकेतस्थळः www.malabarhillclub.com ई-मेलः malabarhillclub@gmail.com दुरध्वनी: +९१ २२ २३६३३३५०/१६३६/४५५१/४०५५ फॅक्स: +९१ २२ २३६२८६९३

#### ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना रिमोट ई-मतदान माहिती

- याद्वारे सूचना देण्यात येते की, मलबार हिल क्लब लिमिटेड, (सीआयएन यु३४२००एमएच१९४७जीएपी००५९४१) च्या सभासदांची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ु. ('एजीएम') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम . ("ओएव्हीएम") द्वारे शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ४.०० वा. घेण्यात येणार आहे. सभेचे . स्थळ कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय आयएल पलाझो, बी. जी. खेर मार्ग, मलबार हिल, मुंबई
- कोविड कालावधी असल्यामुळे, सामाईक स्थळावर सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम धारणेची परवानगी, एमसीएद्वारे निर्गमित इतर प्रयोज्य सर्क्युलर्ससह सर्वसाधारण सर्क्युलर क्र. दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे, दिनांक एप्रिल १३, २०२० रोजीचे दिनांक मे ५, २०२० रोजीचे, जानेवारी १३, २०२१ रोजीचे, दिनांक डिसेंबर ८, २०२१, दिनांक डिसेंबर १४, २०२१ आणि दिनांक मे ५, २०२२ रोजीचे (एकत्रितपणे "एमसीए सर्क्युलर्स" उल्लेखावे) द्वारे कारभार व्यवहार मंत्रालय ("एमसीए") यांनी बोलाविले आहे. एमसीए सर्वसाधारण प्रकृता , क्रांत्रा अधिनियम, २०१३ च्या संबंधित तरतुदीनुसार, कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे घेण्यात येईल. पुढे, सदर सर्क्युलर्सनुसार, वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता लेखापरीक्षित वित्तीय विवरणपत्रांसह वार्षिक अहवाल आणि एजीएम सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती क्लबकडे नोंदणीकृत ई-मेल आयडी असणाऱ्या सभासदांना पाठविण्यात आले आहेत. सभासदांना वार्षिक अहवालाची इलेक्ट्रिक पाठवणी ५ सप्टेंबर, २०२२ रोजी पूर्ण करण्यात आली. सभासदांनी नोंद घ्यावी की, वर्ष २०२१-२२ करिता ७५ वा वार्षिक अहवाल डाऊलोडकरिता कंपनीच संकेतस्थळ www.malabarhillclub.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) www.evotingindia.com येथेदेखील उपलब्ध असेल. एजीएमच्या व्यवहा करण्यात येणाऱ्या व्यवसायाच्या बाबीसंदर्भातील प्रपत्रे agm@malabarhillclub.com येथे ई-मेल पाठवून निरीक्षणाकरिता उपलब्ध होतील.

कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि असल्यास, प्रयोज्य तरतुदीनुसार, कंपनी त्यांच्य सभासदांना एजीएम सचनेतील ठरावांवर त्यांचे मत इलेक्टॉनिक स्वरूपात देण्यास शक्य होण्यासार्ठ सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक आहे. सर्व सभासद www.evotingindia.com येथे ऑफ तारीख अर्थात २३ सप्टेंबर, २०२२ रोजी देऊ शकतात, सर्व सभासदांना यादारे सचित करण्यात येते की, ७५ व्या एजीएम सचनेत नमुद केल्याप्रमाणे, साधारण आणि विशेष व्यवसाय केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मताद्वारे व्यवहार करण्यात येईल.

रिमोट ई-मतदान कालावधी मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि गुरूवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. सदर तारीख आणि वेळेनंतर ई-. मतदानाला संमती नसेल आणि पुढे ब्लॉक करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत

कट ऑफ तारीखपूर्वी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर कोणत्याही व्यक्ती सभासद बनल्यास, evoting@cdslindia.com येथे विनंती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात

सभेदरम्यान उपस्थित राहिलेले सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले नाही ते भागधारकांकरिता ई-मतदान मॅन्युअली www.evoting.nsdl.com याचा संदर्भ घ्यावा अथवा २३०५८७३८) वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) यांना संपर्क साधावा

सभासद ज्यांनी क्लबसह त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केला नाही/नोंदणीकृत केलेला नाही, त्यांनी सभासदांच्या पुष्ठ्यर्थ पत्त्यासह सभासदाचे नाव आणि पत्ता नमूद करून, पॅन कार्डाची साक्षांकित प्रत आणि कोणतेही प्रपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, पारपत्र) विनंती पत्राच्या स्वाक्षरीकृत प्रतीसह agm@malabarhillclub.com येथे क्लबला लिहून त्यांचा ई-मेल पत्त अपडेट करण्याची विनंती आहे. ई-मेल पत्ता नोंदणीकृत करताना कोणत्याही चौकशी/अडचणीसंदर्भात, सभासदांनी malabarhillclub@gmail.com येथे लिहावे.

एजीएम सहभागाकरिता स्वरूप . अवाराथॉन अवेअरनेस इनिशिएटिव्ह प्रायव्हेट लिमिटेडद्वारे व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएम् उपस्थित राहण्याकरिता सविधा उपलब्ध आहे. एजीएम दरम्यान ज्या सभासदांना सहाय्याची आवश्यकता आहे, त्यांनी अवाराथॉन यांच्याकडून श्रीम. सृष्टी येंगुल वा श्री. राहुल सुर्वे यांना ८०९७०३५२७८ येथे संपर्क साधावा.

स्थळः मुंबई तारीखः ०६/०९/२०२२

जाहीर सूचना मयत जमनादास मुरलीधर जयसिंह, ("यानंतर मयत उल्लेखावे") जे ४ ऑगस्ट, २००४ रोजी मृत पावले त्यांचे कायदेशीर वारसदार असे माझे अशील नामे सौ. बिना मनोहरलाल पंजाबी, श्री. राज गोकळदास जयसिंह, सौ. रिटा सुनील सभरवाल, सौ. ज्युली छाब्रिया, सौ. राधा खुबचंद इसरानी, सौ. राणी छाब्रिया आणि सौ. नंदा लाखी ("यानंतर माझे अशील उल्लेखावे") यांच्या सूचनेन्वये जनतेच्य सभासदांना सदर जाहीर सचना देण्यात येत आहे.

माझे अशील मयत यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि मयत यांची संपत्ती स्थित आहे जयसिंह प्लास्टिक इंडस्ट्रीज, कार्डियल ग्रेशियस रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९ येथे असा शहर सर्व्हें क्र. ४५३/ए, स्थित आहे गाव चकाला येथे ("यानंतर सर्दर जमीन उल्लेखावे") याचे हकदा

- माझ्या अशिलांनी मयताच्या अप्रशासकीय संपत्तीकरिता सन्मान्य मुंबई उच्च न्यायालयासमक्ष मृत्युपः याचिका क्र. १४४५ हा २०१७ दाखल केले आहे आणि सदर सन्मान्य मंबई उच्च न्यायालयासम
- वरीलनुसार जनतेला याद्वारे वर नमूद केल्याप्रमाणे मयताच्या कायदेशीर वारसदारांना वगळून कोणत्याः व्यक्तीसह सदर जिमनीसंदर्भात व्यवहार न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वर नमूद केल्याप्रमा मयताच्या कायदेशीर वारसदारांना वगळून कोणाहीसह व्यवहार आणि/वा सदर जिमनीवरील कोणत्याही स्वरूपातील अतिक्रमण केल्यास, त्यांच्या स्वतःच्या जोखीम, खर्च आणि जबाबदारीवर असेल आणि असे कोणतेही व्यवहार माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत

मिनीचा सर्व भाग आणि विभाग असा शहर सर्व्हे क्र. ४५३/ए, मोजमापित ८२४.९० चौ. मी. गाव कालाचा वसलेला आणि असा कार्डियल ग्रेशियस रोड, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९९ येथे, नंबईच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंद्रणीतील आणि सीमाबद्ध खालीलप्रमाणे

वकीलः एन. के. सिंह ई−मेलः Advnksingh3@gmail.com दर. क्र. + ९१ ७४९८३१८३४५

पत्ताः ५ए/३०१, गिरीकुंज सीएचएस लि न्यू म्हाडा, आयटी पार्कजवळ. गोरेगाव (पू.), मुंबई - ४०००९७

#### सिंथिको फॉईल्स लिमिटेड

सीआयएनः एल२७२००एमएच१९८४पीएलसी०३३८२<sup>,</sup>

#### ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि खाते बंद सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३० **सप्टेंबर, २०२२** रोजी दु. १.० वा. सदर आमंत्रण सूचनेत नमुद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहारासाठी सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिय ्रिलास्टिंग ऑस्ट्रिंगेशन्स औं इडिस्क्लोजर रिकायर्सस्स) रेयुलेशन्स, २०१५ आणि त्यानवे लागू नियमावाली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुरीनुसार सहवाचता सिक्युरीटीज औंड एक्स्वेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएसडी?/सीआयआर/पी/२०२२/६२ आणि कॉपीरेट कारभार मंत्रालय द्वारे निर्गमित अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१ आणि ५ मे, २०२२ रोजीचे सर्क्यलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० नसार, ऑडिओ व्हिज्यअलद्वारे घेण्यात येणा र उरर राजाच तक्षुतर कर रहा रूपर र , ४५ रुपर आणा रहा रूपर चाता, आड़आ क्रिक्शुअलद्वाद वर्षात वर्षात आहे. आडिओ व्हिन्युअलद्वारे आगामी एजीएमप्ये सामादांना सहमागी होऊन उपरिक्ती लावात येहं त आणि प्रांची नियुक्तीची सुविधा उपलब्ध नसेल. ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपत एजीएम उपस्थिती लावणान्या समासदांना कंपनी

इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत असणान . च्या ईमेल पत्त्यावर सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आली आहे. वरील नमूद कागदपत्रे कंपनीचे उपलब्ध आहे. सभासदांना सदर लक्षात घेण्याची विनंती करण्यात येते की, वरील नमूद कागदपत्रांची प्रत सर्क्युलरच तरतुदींप्रमाणे कंपनीद्वारे त्यांना देणे शक्य नाही.

- सभासदांना रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत देता आले नसेल त्यांना ऑडिओ व्हिज्युअलद्वारे एजीएममध्ये उपस्थिती लावता येईल. सीडीएसएलची सेवा कंपनीने एजीएममध्ये रिमोट ई-मतदान/ई-मतदानाची मुविधा पुरविण्यासाठी दिली पत्यक्ष म्वरूपात प्रोअर्म धारण केलेल कंपनीचे सभासद अथवा कंपनी/डिपॉझिटरीजकडे आधीच नोंदणीकृत नसलेल्य
- आणि पामवर्द मिलविण्यामारी आणि त्यांचा ई-मेल पना नोंटणीकत करण्यामारी अथवा अपदेर करण्यामारी दीमेलटा support@purvashare.com येथे पाठवावे. १. कंपनीच्या यादीतील नोंदणीकत नाव
- शेअर्स असणाऱ्यांसाठी)
- ः, फोलिओ क्रमांक आणि भाग प्रमाणपत्र (प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्सकरिता)
- . पॅन आणि आधार कार्डाची स्वाक्षांकित स्कॅन्ड प्रत
- ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात एजीएम उपस्थितीकरिता आणि एजीएममध्ये रिमोट ई-मतदान/ई-मतदानाद्वारे मत देण्याच तपशिलवार सचना एजीएम सचनेत देण्यात आली आहे. सभासदांना याचा काळजीपर्वक अभ्यास करावा ही विनंती आहे मंडळाच्या आदेशाद्वा सिंथिको फॉईल्स लिमिटेडकरित

रमेश दक्षिय

तारीखः ५ सप्टेंबर, २०२२

अध्यक्ष

# पारनॅक्स लॅब लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: गाळा क्र. ११४. बिल्डींग क्र. ०८. जोगानी इंडस्टियल कॉम्प्लेक्स, चुनाभट्टी मुंबई - ४०० ०२२. सीआयएन: एल३६९१२एमएच१९८२पीएलसी०२७९२५

वेबसाइट : www.naxparlab.com ई-मेल : compliance@naxparlab.com ४०वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ-मतदान व बुक क्लोजर

मुचना याद्वारे देण्यात येते की, पारनॅक्स लॅब लिमिटेड (कंपनी) च्या सभासदांची ४०**वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. ०३.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) (यापुढे ''ईलेक्ट्रॉनिक मोड'' म्हणून संदर्भित) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या तरतूद अनुपालन व नियम अनुसार सीक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) दिनांक ८ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि ५ मे, २०२२ चे परिपत्रके व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि १३ मे, २०२२ दिनांकीत परिपत्रके क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीआयआर/ पी/२०२२/६२ नुसार आयोजित केली आहे. सभासद यांनी एजीएममध्ये व्हिडीओ कॉन्फरेंस ऑडिओ व्हिज्युअल मीन्स मार्फत उपस्थित राहावे व प्रॉक्सी नियुक्ती उपलब्ध नाही. सभासदांनी एजीएमच्या दरम्यान व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत हजर सभासदांना कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०३ अंतर्गत गणपर्तीसाठी मोजले जाईल.

वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमची सूचना वार्षिक अहवाल व संबंधित सर्क्युलर अनुसार वर्व सभादांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपेटस व/वा लिंक इनटाईंग् प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') यांच्यासह नोंदणीकृत आहेत त्यांना पाठविण्यात आला आहे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.naxparlab.com वर व बीएसई लि. ची वेबसाइट www.bseindia.com अनुक्रमे व कंपनीचे निबंधक व ट्रान्सफर एजन्ट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड https://instavote.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सभासदानी

कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ च्या तरतूदी अंतर्गत व कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० अनुसार वेळोवेळी सुधारित अनुसार व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिमयन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत कंपनीने एजीएमच्या ठिकाणी व्यवासायंवर विचार विनीमय करण्याकरिता त्यांच्या (प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारक) सभासदांना एजीएमच्या दरम्यान ई-मतदान तसेच परोक्ष ई-मतदान (एजीएम पूर्वी) सुविधा प्रदान केली आहे. सभासदांच्या द्वारे पार पडलेल्या मतदानाची सुविधा व परोक्ष ई–मतदान प्रणालीचा वापर (परोक्ष ई–मतदान) तसेच ई–मतदान ४० व्या एजीएमच्या दरम्यान लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) यांच्यादारे प्रदानित आहे. श्री. प्रकाश नारिग्रेकर, में, एचएसपीएन ॲण्ड असोसिएसटस, एएलपी चे पदसिध्द भागीदार चे भागीदार व प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांना परोक्ष ई-मतदान प्रक्रिया स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी म्हणून नियुक्त केले आहे. **परोक्ष ई–मतदानाचे तपशील** 

सुरुवात करण्यात येईल व २७ सप्टेंबर, २०२२ रोजी सायं. ०५.०० वा. (भा. प्र. वे.) बंद करण्यात येईल. परोक्ष ई-मतदान मोड्युल त्यानंतर एलआयआयपीएल मार्फत मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल.

सभासदांचे मतदान हक्क इक्विटी शेअर्स सह कंपनीच्या भांडवालच्या **बुधवार, २१ सप्टेंबर,** 

कोणाही व्यक्तीस. जे कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत व कंपनीचे सभासद आहेत त्यांना सभेची सूचना निर्धारित तारीखा रोजी पाठविण्यात येईल व शेअर्स धारक यांना निर्धारित अंतिम तारीखा रोजी एजीएममधील सूचनेमध्ये नमूद प्रक्रियेनुसार परोक्ष ई–मतदान एनएसडीएल वर त्यांचे विद्यमान युजर आयडी व पासवर्ड यांचा वापर करून पाठवावे.

एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स धारक असल्यास व कंपनीच्या सभासद असल्यास निर्धारित तारीखा अनुसार २१ सप्टेंबर, २०२२ अनुसार सदर सभासद विनंती पाठवून त्यांचा लॉगीन आयडी व पासवर्ड एजीएमची सूचनेमध्ये विहित खालील माहितीद्वारे किंवा enotices@linkintime.co.in वर विनंती पाठवून वापर करू शकतात.

द्वारे ठरावांवर मतदान नाही केला त्यांना एजीएम दरम्यान ई-मतदान मार्फत मतदान करण्यास पात्र असेल. एजीएमदरम्यान इ-मतदानाकरिता तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना ४० व्या एजीएम सूचनेमध्ये नमूद केली आहे.

जर सभासदांचे त्यांच्या ईमेल वर नोंदणीकरण कलेले नसेल व कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज यांच्यासह नोंदणीकृत करण्यासाठी खालील तपशील अनुसरावे:

 कृपया आमची आरटीए वेबसाइट लिंक इनटाईम इंडिया प्रायवहेट लिमिटेड चे investor services> email detail Registration- fill in details अंतर्गत www.linkintime.co.in वर तपशील भरावा व आवश्यक दस्तावेज अपलोड आणि सदर सादर करावा.

जर भागधारक डिमॅट स्वरूपातील असल्यास :

भागधारक यांनी कृपया डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपी) सह डीपीद्वारे प्रक्रिया अनुसार डिमॅट खात्यामध्ये ईमेलचे नोंदणीकरण करावे.

सभासदांकरिता https://instavote.linkintime.co.in वर वाचावे व ईमेल करावा संपर्क दूर. ०२२-४९१८६००० वर संपर्क साधावा.

सभासदांचे निबंधक व कंपनीचे शेअर्स ट्रान्सफर बुक्स **गुरुवार, दि. २२ सप्टेंबर, २०२२ ते** बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) एजीएमच्या हेतुकरिता दरम्यान बंद

संचालक मंडळाच्या आदेशान्वये पारनॅक्स लॅब लिमिटेडकरिता

प्रीत कुकरेजा

SPICE ISLANDS APPARELS LTD

मुंबई, मंगळवार, ६ सप्टेंबर २०२२ | नव शिक्ति १९

Admin Office: 125-A, Mittal Tower, 12th Floor, 210, Nariman Point,

Mumbai - 21. IndiaTel.: +91 (22) 6740 0800, 2282 3128 Fax: +91 (22) 2282 6167

www.spiceislandsappareislimited.in CIN NO. L1712MH1988PLC050197

Reg. Office: Unit No. 3043-3048, 3rd Floor, Bhandup Industrial Estate,

Pannalal Silk Mills Compound, L.B.S. Marg, Bhandup (W), Mumbai - 400078.

NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING

Dear Members. NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of Spice Island Apparels Limited will be held through Video Conferencing / Other Audio Visual Means (VC/OAWM) on Thursday, September 29, 2022, at 11.00 a.m. to transact the business as entioned in the Notice convening the said meeting, which is emailed to the Members of

The Annual Report for the financial year 2021-22 of which Notice of the 34th AGM is a par has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or with the Depositary Participant(s), The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed vide MCA Circulars and SEBI Circular. The Notice of the 34th AGM which is a part of the Company's Annual Report is uploaded on the website of the Company a www.spiceislandsapparelslimited.in. The Annual Report for the financial year 2021-22 of which the notice of the 34th AGM is a part is also available on the Company's website www.spiceislandsapparelslimited.in. Members who have not received the Annual Report may download it from the Company's

website or may request for an electronic copy of the same by writing to the Company at the above mentioned email ID. Notice is further given pursuant to Section 91 of the Compares Act, 2013, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Thursday, September 29, 2022 both days including for the purpose of AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Noting Griefin and Administration) Amendment Mars, 2013 and regulation — of Scient (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide its members with the facility to exercise their right to vote on the agenda items as stated in the notice of the Annual

General Meeting by electronic means and the business may be transacted through the evoting services provided by Central Depository Services (India) Limited (CDSL). The details pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and the

evant Rules prescribed there under are as follows: The business may be transacted through voting by electronic means

- Date & time of commencement of remote e-voting: Monday, September 26, 2022
- Date and time of end of remote e-voting: Wednesday, September 28, 2022 (5:00 P.M.)
- Cut-off Date: Friday, September 23, 2022. Any person, who acquires shares of the Company and has become member of the
- Company after dispatch of notice and holding shares as of the cut-off date i.e. September 23, 2022 may obtain the login ID and password by sending an e-mail to helpdesk.evoting@cdsl.com or Company/Registrars by mentioning his Folio No./DP ID and Client ID No. However, if any member is already registered with CDSL for remote e-voting, then he can use his existing User ID and password for casting his vote. If he forgets his password, he can reset password by using "Forgot User Details / Password" or "Physical User/ Reset Password" option available on www.evotingindia.com or contact CDSL at 022 2305 8738/022 2305 8543. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 28
- The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may als attend the AGM thru VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.
- Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date of September 23, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the Annual General Meeting. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company.
- The Company is also providing remote e-voting facility to the members in respect of the business to be transacted during the 34th AGM. Members may follow the same procedure for e-voting during the 34th AGM as mentioned above for remote e-Voting Only these Members, who will be present in the 34" AGM through VC/OAVM Facility and have not cast their vote on the resolutions through remote e-Voting, shall be eligible to vote through e-Voting system in the  $34^{\circ}$  AGM. 10. The Annual Report for the financial year 2021-22 of which the Notice of the 34th AGM is
- a part is also available on the Company's website www.spiceislandsapparelslimited. in and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) www.evotingindia.com.
- 11. The shareholders may contact the undersigned for any grievances connected with
- Mr. Sunil Dattatraya Joshi, Company Secretary, Spice Islands Apparels Limited Mr. Sandeep Vishwanath Khedekar, CFO, Spice Islands Apparels Limited

Date: September 06, 2022 For Spice Islands Apparels Limite

(Umesh Mohan Katre)

DIN: 00196300

## स्काय गोल्ड लिमिटेड

CIN: L36911MH2008PLC181989 **नोंद. कार्यालय:** गाला क्रमांक १०१,१०२,१०३, पहिला मजला, राजा इंड. इस्टेट सर्वोदय नगर, जैन मंदिर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई महाराष्ट्र ४०००८०

ई-मेल: skygoldltdmumbai@gmail.com वेबसाइट: www.skygold.in कंपनीच्या सदस्यांना १४ वार्षिक सर्वसाधारण बैठक आणि

रिमोट ई-व्होटिंग माहितीच्या संदर्भात सूचना. याद्वारे सूचना देण्यात येत आहे की स्काय गोल्ड लिमिटेडच्या सदस्यांची चौदा (१४ वी) वार्षिक सर्वसाधारण

(एजीएम) शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इत ऑडिओद्वारे सभेच्या स्चनेमध्ये नम्द केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिज्युअल मीन्स जअतच)आयोजित केली जाईल. सभेचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मानले जाईल, म्हणजे गाला क्रमांक ०१,१०२,१०३, १ ला मजला, राजा इंड्ल इस्टेट, सर्वोदय नगर, जैन मंदिर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई ४०००८० सामान्य नियमानसार. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१, दिनांक ५ मे २०२०, १७/२०२० दिनांक अिळि११३, २०२०, दिनांक ८ एप्रिल २०२० आणि त्यानंतरचे परिपत्रक २०/२०२० दिनांक ५ मे २०२० २०/२०२० च या सामान्य परिपत्रकासह एकत्रितपणे वाचा. २०२२ दिनांक ०५ में २०२२ रोजी, कॉर्पोरेट व्यवहार जारी केले आणि सेबी मंत्रालयाने (एमसीए) परिपत्रक लागू परिपत्रके सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे या संदर्भात जारी केलेले (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित), एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि आर्थिक वर्ष २०२१–२२ साठी वार्षिक वित्तीय विवरणपत्रे इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल आयडी Link Intime India Pvt.Ltd वर नोंदणीकृत आहेत. रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट किंवा संबंधित डिपॉझिटरी सहभागी २ सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठविर्ल जातील. एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या नोटिसची एक प्रत कंपनीच्या वेबसाइटवर https://www.skygold.ir वर देखील उपलब्ध आहे. / आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर ज्यावर कंपनीचे शेअर्स सचीबाद आहेत उदा www.bseindia.com कंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १०८ चे पालन करून कंपनीच्या नियम २० (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, वेळोवेळी सुधारित केल्यानुसार, सेबीचे नियमन ४४ (सूचीबद्ध ाले आणि प्रकरीकमा। आवश्यकता\ विक्रिया। २०१६ (लिप्सिंग ग्रेमलेशन) आणि मेलेरेपिशल गर्नेटर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजने जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवर एँजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर . इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा सदस्यांना उपलब्ध करून देताना कंपनीला आनंद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान, व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएममध्ये सहभाग आणि एजीएम दरम्या ई-व्होटिंगची सविधा प्रदान करण्यासाठी एनएसडीएल ला नियक्त केले आहे. संबंधित माहिती खालीलप्रमाणे आहे.

अ) रिमोट ई-व्होटिंग सुरू होण्याचा दिवस, तारीख मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२, सकाळी ०९:०० आणि वेळ : वाजता. ब) रिमोट ई-व्होटिंग संपण्याचा दिवस, तारीख गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ०५:०० आणि वेळ : वाजता. क) कट-ऑफ तारीख: शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२

ड) कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स घेते आणि एजीएम नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य बनते ती कट-ऑफ्फ तारखेनुसार म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२, रोजी शेअर्स ठेवते. एजीएम सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ई-व्होटिंगसाठीच्या सूचनांचे पालन करावे.

इ) जे सभासद व्हीसी/ओव्हीएएम द्वारे एजीएमला उपस्थित राहणार आहेत आणि ज्यांनी रिमोट ई-व्हीटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते एजीएम दरम्यान प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावृ शकतील.

है। सभामरांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी नोंट घ्यावी की

 ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये कट-ऑफ्फ तारखेला म्हणजेच २३ सप्टेंबर २०२२ रोजी नोंदवलेले असेल. रिमोट ई-व्होटिंग तसेच सर्वसाधारण सभेत मतदान करण्याच्या सुविधेचा लाभ घेण्याचा हक्क आहे. २) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल एनएसडीएल द्वारे गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी; संध्याकाळी ५.०० नंतर

मतदानासाठी अक्षम केले जाईल. आणि ३) ज्या सभासदांनी आधीच रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपस्थित राह्र शकतात

परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. प्रभासदांना दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूर

केल्याप्रमाणे व्यवसायांवर त्यांचे मत देण्याची संधी असेल. डीमटेरिअलाइज्ड मोड, फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांसाठी दूरस्थपणे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याची पद्धत एजीएम आयोजित करण्याच्या सचनेमध्ये प्रदान करण्यात आली आहे. . फेजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणारे सदस्य ज्यांनी कंपनी/लिंक लाईम इंडिया प्रायव्हेट

लिमिटेड/डिपॉझिटरीजमध्ये त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, ते लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला फोलिओ क्रमांक आणि शेअरहोल्डर -१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई -४०००८३ दूरध्वनी: ०२२-४९१८६०००, ईमेल : mt.helpdesk@linkinlime.co.in येथे नाव प्रदान करून रीतसर स्वाक्षरी . केलेले विनंती पत्र पाठवन तसे करू शकतात . डीमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना डीपीने अनुसरण केलेल्या आणि सल्लयानुसार ईमेट खात्यामध्ये डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधण्याची आणि डीपी मध्ये ईमेल पत्ता नोंदवण्याची विनंती केली जाते. मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने श्री. शिवांग गोयल यांची मेसर्स शिवांग जी गोयल अँड असोसिएटस. प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज (सदस्य क्रमांक ११८०१ आणि सीओपी : २४६७९) कडून छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक शुक्रवार, २३, २०२२ ते शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील.

एजीएममध्ये सामील होण्याची पद्धत:

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा - www.evoting.nsdl.com येथे एनएलडील ई-व्होटिंग प्रणालीद्वारे उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी त्यांच्या ईमेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करावे आणि दूरस्थ ई-व्होटिंगसाठी लॉगिन आयडी आणि पासवर्ड :

https://weblinkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html.

. कंपनीचे नाव निवडा - स्काय गोल्ड लिमिटेड फोलिओ क्रमांक / डीपी / क्लायंट आयडी प्रविष्ट करा

. प्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट करा.

. शेअरहोल्डरचे नाव प्रविष्ट करा

. नवीन ईमेल पत्ता अपडेट/जोडा निवडा आणि नवीन मोबाइल नंबर अपडेट करा/जोडा आणि पुढे जा

. त्यानंतर सिस्टम एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी ई-मेल पत्त्याची पुष्टी करेल. ई-मेल पत्त्याच्या कायमस्वरूपी

ोंदणीसाठी, डीमॅट फॉर्ममध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) सोबत ते अपडेट करण्याची विनंती केली जाते आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना रजिस्टार आणि ट्रान्सफर एजंटकडे ते अपडेट करण्याची विनंती केली जाते. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित . तहण्यासंबंधी किंवा एजीएमपूर्वी/दरम्यान ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नासाठी, सदस्य votina@nsdl.co.in वर विनंती करू शकतात किंवा टोल-फ्री क्रमांक : १८००-१०२०-९९० आणि १८००-२२४-४३० वापरू शकतात किंवा जयेश संघवी, अधिकृत प्रतिनिधी, गाला क्रमांक १०१,१०२,१०३, पहिला मजला, राजा इंड्ल इस्टेट सर्वोदय नगर, जैन मंदिर रोड, मुलुंड (पश्चिम) मुंबई शहर एमएच ४०००८० आयएन info@skygoldin किंवा ८३६९९३१७८० येथे.

स्काय गोल्ड लिमिटेड सही / -मंगेश रमेश चव्हाण, **ञ्यवस्थापकिय संचाल**व

डीआयएन : ०२१३८०४८

तारीख: ०६/०९/२०२२

### अपना सहकारी बँक लि. (मल्टी स्टेट शेड्यूल्ड को-ऑप. बँक) नोंदणी कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगाव, मुंबई ४०००१४. कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०० ०१२.

दुरध्वनी :- ०२२-२४१० ४८६१- ६२/२४११ ४८६३. विस्तार १०८, १०९, १९१ विक्रीवावत सूचना

दिनांक : ६ सप्टेंबर २०२२

स्थळ : मुंबई

कर्जदाराचे नाव

मजला, पराग विद्यालयाजवळ, शिवाजी तलाव, भांडूप (प.), मुंबई – ४०००७८. क्षेत्र अंदाजे ६२५ चौ.फू. (बिल्ट अप). दि. ३१.१२.२०१८ रोजी येणे असलेली रक्कम रू. ७४,९७,६६६.५६ (रुपये चौऱ्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार सहाशे

दि. ३१.१२.२०१८ रोजी येणेबाकी रक्कम सहासष्ठ आणि पैसे छप्पन्न फक्त) अधिक दि. १ जानेवारी २०१९ पासूनचे पुढील व्याज. राखीव किंमत बोली वाढ रक्कम 00,90,300.00 इसार अनामत रक्कम 0,69,630.00 40,000.00 कर्जदाराचे नाव सौ. आशा रविश जैन

जामिनदार

ठिकाण : मुंबई

१) श्री. प्रवीण माधव पगारे, २) श्री. सतीश राजू वेंकटेश मालमतेचा तपशिल

दि. ३१.०८.२०१९ रोजी येणेबाकी रक्कम अधिक दि. ०१.०९.२०१९ पासूनचे पुढील व्याज. राखीव किंमत 9८,9८,000.00 9,८9,८००.००

रजिस्ट्रेशन फी , टीडीएस इ. काही शिल्लक असल्यास यशस्वी बोलीदाराने एकट्याने भरणे बंधनकारक असेल १. सदर विक्री या जाहिरातीत आणि निर्धारित निविदेतील कागदपत्रांमध्ये असलेल्या अटी व शर्ती आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ आणि सरफेसी कायद्या नुसारच होईल. मालमत्ता विक्रीकरिता विहित निविदा अपना **सहकारी बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल- ४०००१२ वसुली** 

विभागात सोमवार ते शुक्रवार दरम्यान दि. ०१.१०.२०२२ पर्यंत स. १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत उपलब्ध असतील.

३. इच्छुक बोलीदारांनी राखीव किंमतीच्या १० % बयाणा रक्कम एनइएफटी /आरटीजीएस मार्फत **खाते क्रमांक : ००२९९९२००००००३२ सरफेसी कायद्याअंतर्गत खाते मेसर्स श्री** स्वामी टेक्सटाइल आणि सौ. आशा रविश जैन यांच्या मिळकतीची विक्री, ईएमडी खाते, अपना सहकारी बँक लि., परेल, मुंबई- १२ आयएफएससी कोड: ASBL0000002 वर दि. o४.qo.२o२२ रोजी सायं. o५.oo वा. पर्यंत जमा करावी. रोख/चेक/डीमांड ड्राफ्ट द्वारे इसारा ठेव स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

अयशस्वी बोलीदार / देकारकर्ते यांना अनामत ठेव रक्कमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही. ्र इच्छा असल्यास, निविदा कागदपत्रात नमूद केलेल्या व या नोटीसीत उल्लेखिलेल्या अटी व शर्ती पूर्ण होत असल्यास कर्जदार/जामिनदारही या लिलाव प्रक्रीयेत सहभागी होऊ

उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत भरावी.

जर यशस्वी बोलीदार उर्वरीत ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत, रोखीने अथवा डीडी अथवा आरटीजीएस/एनईएफटी द्वारा भरण्यास अयशस्वी ठरले, तर बयाणा रक्कम जप्त केली जाईल. ८. सर्वोब बोली स्विकारण्यास अधिकृत अधिकारी बांधील नाहीत आणि कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार किंवा लिलाव कोणतेही कारण न

१०. वर उल्लेखिलेल्या दिनांकास व वेळेत मिळकत पाहण्याची परवानगी मिळेल. ११. सदर नोटीस ही कर्जदार/जामीनदार यांना तारण मिळकतीची लिलावाने विक्री केली जात असल्याची नोटीसही समजावी.

नोट: बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा सरफेसी कायद्यातील कलम १४ मधील तरतुदी नुसार घेण्यात आलेला आहे. मालमत्तेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी तसेच निविदा फॉर्म, अटी व शर्तीसाठी येथे नमुद केलेल्या नंबरवर संपर्क साधणे ०२२-२४१०४८६१/६२/६५

कर्जदार/ जामीनदार यांना या नोटीशीद्वारे सूचित करण्यात येते की सरफेसी कायदा कलम १३ च्या उप कलम ८ नुसार त्यांनी लिलावाचे तारखेपूर्वी कथीही सर्व येणे

रक्कम/खर्च/शुल्क इत्यादीचा भरणा करावा. अन्यथा वर उल्लेखिल्याप्रमाणे सदर मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यात येऊन, जर त्यातून संपूर्ण रकमेची परतफेड झाली नाही तर उर्वरित रक्कम व्याज खर्चासह वसूल करण्यासाठी बँक पुढे कार्यवाही करेल. दिनांक : ०६.०९.२०२२

सरफायसी कायदा २००२ च्या अन्वये ३० दिवसांची वैधानिक सूचना

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

एजीएममध्ये रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाकरिता सूचना

दिल्यास, त्यानंतर सभासदांना बदल करण्याची परवानगी नाही.

सभेत उपस्थित राहन ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र आहेत. रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिलेले सभासद सभेत उपस्थित राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील. ई-मतदानाकरिता सूचना सूचनेसह ई-मतदान प्रक्रियेत निर्देशित केली आहे आणि सीडीएसएलद्रां सभासदांना ई-मेलदेखील पाठविण्यात आला आहे. रिमोट ई-मतदान क्रिडेन्शियल्स वापरून भागधारक/सभासद लॉगिन अन्वये https://www.evotingindia.com येथून सभासद प्राप्त कर शकतात. व्हीसी/ओएव्हीएमकरिता लिंक भागधारक/सभासद लॉगिनमध्येदेखील उपलब्ध असेल जेथे क्लबच्या ईव्हीएसएनवर दर्शविण्यात येईल. एजीएम दरम्यान ज्या सभासदांना सहाय्यार्च आवश्यकता आहे, त्यांनी फ्रिकेन्टली आस्वड केशन्स ("एफएक्यूज") आणि हेल्प सेक्शन अन्वये helpdesk.evoting@cdslindia.com यांना ईमेल करावा अथवा श्री. नितीन कुंदर (०२२-

ई-मेल पत्ता अपडेट करण्याकरिता/नोंदणीचे स्वरूप

मलबार हिल क्लब लिमिटेडकरिता मीर उनाडकट, सन्मान्य सचिव (डीआयएन: ००६०६२८९)

सिक्यूरीटायझेशन ॲण्ड रिकन्सटूक्शन ऑफ फायनानशियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इंटरेस्ट वटह्कूम २००२ –(सरफेसी कायदा) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अन्वये बँकेच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीबाबत ''जे**थे आहे आणि जसे आहे''** या तत्वावर विक्री कारवाई करीत आहे. १) मेसर्स श्री स्वामी टेक्सटाइल, २) श्री. अरविंद सखाराम चाळके (मालक/कर्जदार/गहाणखतदार)

जामिनदार ৭) सौ. अक्षता अरविंद चाळके (जामीनदार/गहाणखतदार), २) श्रीमती प्रतिमा लहु रामबाडे, ३) श्री. महेश यशवंत आम्ब्रे, ४) श्री. रामचंद्र श्रीधर शिंदे

मालमत्तेचा तपशिलः सि.टी.एस. नं. ३७३ बी, स. नं. १०४ (भाग), कांजुर गाव, ता. कुर्ला, जि. एमएसडी येथील लिओ ग्रुप को.ऑप.हाऊर्सिंग

निबंधक आणि उपनिबंधक जि.ठाणे आणि कूळगाव–बदलापूर महानगर पालिका हद्दीतील, स.नं.७ए, हिस्सा नं.१/२ (भाग), प्लॉट नं.७, अंदाजे क्षेत्र ४१० चौ.मी., यावर बांधलेल्या नवरत्न प्लाझा मधील फ्लॅट नं. १०५ पहिला मजला, अंदाजे क्षेत्र ५१८ चौ फूट (चटई), बेलवली गाव, बदलापूर, ता. अंबरनाथ, जि.ठाणे

दि. ३१.०८.२०१९ रोजी रु. २०,८३,७६१.५० (रुपये वीस लाख त्र्याऐंशी हजार सातशे एकसष्ट आणि पैसे पन्नास फक्त)

अटी व शर्ती 🛊 उपरोक्त स्थावर मालमत्तेकरिता असणारी कायदेशीर देणी, मालमत्ता कर, विक्री कर, एक्साईज ड्यूटी, डॉक्युमेंटसाठीचे सेज चार्जस, हस्तांतर शुल्क, प्रवास शुल्क, स्टॉम्पड्युटी,

मालमत्तेचे निरीक्षण अथवा तपासणी दोन दिवस दि. २८.०९.२०२२ ते २९.०९.२०२२ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत देण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी की **अपना सहकारी बँक लि.** ला पूर्व सूचना देऊन व त्यांचेकडून वेळ निश्चित झाल्यावरच तारणाची पाहणी करता येईल. प्रत्येक बोलीदाराला एकापेक्षा अधिक वेळा तारणाची पाहणी व तपासणी करता येणार नाही.

४. दि. ०७.१०.२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अपना सहकारी बँक लि., कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन , डॉ. एस,एस,राव रोड, परेल – ४०० ०१२ या पत्यावर निम्नस्वाक्षरीकाराकडून विहीत वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. निविदाकार स्वतः उपस्थित राहून निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रक्कम वाढवू शकतील.

६. यशस्वी बोलीदार /देकारकर्ते यांनी पुढील एक दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत २५% रक्कम भरावी व उर्वरित रक्कम निविदा

देता तहकूब करण्याचा/पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत. ९. 🛮 सर्व प्राप्त निविदा उघडल्यानंतर इच्छुक बोलीदारांना मा. अधिकृत अधिकारी यांचे इच्छेनुसार एकमेकात चर्चा करुन निविदा रक्कम वाढविण्याची संधी मिळू शकते

विस्तार: १०८, १०९, १११

अधिकृत अधिकारी कॉर्पोरेट ऑफिस

वरील उल्लेखित परिशिष्ट

८४/१, ८४/२, जमसार रोड, जव्हार, पालघर - ४०१६०३ तूरध्वनी क्रः ०२२-२८६४०८६३, पॅक्स्सः ०२५२०-२२२३६० संकेतस्थळः www.snythikofoilsltd.com ईमेल आयडीः foilslimitedrediffmail.co

अधिनियम, २०११ च्या कलाम १०३ च्या कोरामनुसार हेतूप्रमाणे गणण्यात येईल. सदर सक्युंलरनुसार, एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्य

संकेतस्थळ www.snythikofoilsltd.com यावर आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.bseindia.com यावरदेखील ाजुर्वात्राचा चनामुक्ता क्षेत्राच्या एवं संवत्त्र नाहा. सदस समिमाठी आमंत्रित करण्यासाठी रेण्यात आलेल्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली रेण्यासाठी सभासदांना कंपनी रिमोट ईं–मतदान सुविधा देणार आहे. ईं–मतदानाची सुविधा एजीएममध्येरेखील उपलब्ध असेल आणि

सभासदाना खालील कागदपत्रे/सूचना एजीएम येथे रिमोट ई-मतदान अथवा ई-मतदानाद्वारे त्यांचे मत देण्यासाठी आयडी डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी, क्लाएंट मास्टर कॉपी अथवा कन्सोलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंट (डिमॅट स्वरूपा

४. ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक

दूर. क्र. ०२२-६८२५२५२५, फॅक्स : ०२२-२४०५७७०८

कृपया नोंद घ्यावी की, सदर दस्तावेजांची प्रत्यक्ष प्रत कंपनीकडे उपलब्ध नाही.

खालील प्रमाणेः परोक्ष ई-मतदान कालावधीची २५ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ०९.०० वा. (भा. प्र. वे.)

२०२२ (निर्धारित तारीखा) रोजीच्या प्रमाणशिर अनुसार आहे.

जे सभासद व्हीसी/आएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये उपस्थित आहे आणि ज्यांनी दुरस्थ मतदान

ई-मतदानासंदर्भातील प्रक्रिये संदर्भात कोणत्याही चौकशीकरिता सभासदांनी डाउनलोड सेक्शन अंतर्गत फ्रिकेंटली आस्कड केश्चन्स (एफएक्यूझ) च्या ई-मतदान युजर मॅन्युअल व enotices@linkintime.co.in येथील फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन्स (''एफएक्युज''

सही/

दिनांक : ०६/०९/२०२२

ठिकाण: मुंबई